

2nd February 2024

BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s), and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement of Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Third Quarter and Nine Months ended on December 31, 2023 published in the following newspapers:-

1. Business Standard - English language
2. Mumbai Lakshdeep - Marathi language

This is for your information and record.

Thanking you,
Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED


.....
Vijay Joshi
Company Secretary



Encl.: As above

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the following Share Certificates issued by the Company in my/our name had been lost/misplaced

Sl. No.	Folio No.	Cert. No.	No. of Equity Shares	Distinctive No. From	Distinctive No. To	Name of the Shareholder
1	10437113	98372	40	33775322	33775361	Harmita Damodarai Raval (Deceased) Shashikala Damodarai Raval (Deceased) (shares transferred to EPF)
2	10437130	98374	40	33775402	33775441	Shashikala Damodarai Raval (Deceased) Harmita Damodarai Raval (Deceased) (shares transferred to EPF)

Due notice thereof has been given to the Company and I/We have applied to the Company for the issue of Duplicate share certificates. The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificate(s). Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with M/s Ultratech Cement Limited, B Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai, Maharashtra. 400093 Email : sharesut@adityabirla.com or its share transfer agents, KFin Technologies Ltd., Selenium Tower B, Plot No.31-32, Ganchibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of Publication of this notice else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Place : Mumbai. NAME OF CLAIMANT(S)
Date : 31/01/2024 1. Purnimaben Hemendrakumar Yagnik
 2. Gopalbhai Damodarai Raval
 3. Jignaben Hemendrabhai Dave

PUBLIC NOTICE

Parth T. Chande, Advocate
 IN THE HON'BLE COURT OF 1ST CIVIL JUDGE SENIOR DIVISION
 PANVEL AT PANVEL CIVIL M.A. No. 1140/2023
 Exhibit no. 10/D

1.Mr. Niranjan Kumar Sinha)
 Age: 47 years, Occupation: Service, Residing at- Sai Saran, C-Wing 203,)
 Sector 8, Plot No. 15, Khanda Colony, New Panvel (West), Maharashtra-410206)
 2.Mr. Srinjoy Niranjan Kumar Sinha)
 Age: 19 years, Occupation: Student, Residing at- Sai Saran, C-Wing 203,)
 Sector 8, Plot No. 15, Khanda Colony, New Panvel (West), Maharashtra-410206)
 3.Miss. Shreshtha Niranjan Kumar Sinha)
 Through her legal Guardian: Mr. Niranjan Kumar Sinha, Age: 16,)
 Occupation: Student Residing at- Sai Saran, C-Wing 203, Sector 8, Plot No. 15)
 Khanda Colony, New Panvel (West), Maharashtra-410206) ...APPLICANT
 V/S)
 ...RESPONDENT

Whereas the above-named Applicants have applied for a grant of HEIRSHIP CERTIFICATE under Chapter I of the Bombay Regulations VIII of 1827, in respect of Immoveable Properties of deceased Late Mrs. Sandhya Niranjan Sinha who died intestate without any will on 28/12/2022, which is more particularly, described in the Schedule A written hereunder.

SCHEDULE OF THE PROPERTY

SCHEDULE A
 Residential premises in Building Rose-5 B-Wing, bearing unit No. 2801 having an area admeasuring about 74.53 sq. Mtrs. (Carpet Area) along with 1 car parking lying, being and situated at Final Plot No.: 66/7, 66/13, 65/2, 66/14, 66/1, 66/1, 66/15 at Village: Kon, Taluka: Panvel, District: Raigarh - 410207. As per the Government Ready Reckoner, the total approximate value of the said Immoveable Property is Rs. 52.96,10/- (Rupees Fifty-Two Lacs Ninety-Six Thousand One Hundred and One Only)

AND WHEREAS any person/persons having any kind of objection of whatsoever nature in the above-mentioned property of the above-said deceased, they should file the same within 30 days from the date of publication of this notice, failing which the application shall be granted in favour of the Applicant as prayed.

Given under my hand and seal of the Court on this 19th day of January 2024.
 By Order
 Asst. Superintendent, Civil Court, S.D., Panvel, Navi Mumbai

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 3
 MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA,
 Sector 30 A, Next To Raghuleela Mall, Near Vashi Railway Station, Vashi,
 Navi Mumbai - 400703.
R. P. No. 147 OF 2018

PUNJAB NATIONAL BANK Certificate Holder
 Vs
SHREE KRISHNA MILK & ALLIED PRODUCTS & ORS. Certificate Debtors
NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION
 CD 1. Shree Krishna Milk & Allied Products, A Partnership Firm, Office At : G-12 And B-110, Bsal Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 705.
 CD 2. Mr. Kapil D. Rajput, Residing At :- Rose Flat No. 702, Plot No. 10, Sector 06, Kharghar, Navi, Mumbai - 410 210.
 CD 3. Mr. Murugesan Adimoolan, Residing At :- R/5- 3/3, Shree Ganesh Prem Chs Ltd. Plot No. 23, Sector 7, Airoli, Navi Mumbai.
 CD 4. Mr. Mithlesh D Rajput, Residing At :- Flat No. 603/703, Neelkanth Garden, Plot No.29/5, Bhoomi Construction, Panvel - 410 206
 CD 5. Mr. Hemal Naveen Jabanputra, Residing At :- 4/12 Satyamnath, Pantnagar, Ghatkopar (East), Mumbai - 400 077.

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O. A. No. 493 of 2014 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 8,15,41,204.40 (Rupees Eight Crore Fifteen Lakh Forty One Thousand Two Hundred Four And Paise Forty Only) alongwith interest and cost, and Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale.
 Therefore, you are hereby informed that 04.03.2024 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof, you are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SCHEDULE OF IMMOVABLE /MOVABLE PROPERTY
 All That Piece And Parcel Of Shop No.14, Ground Floor, Sai Vihar, Plot No. 78, 79 & 80, Sector-15, BUA 588 Sq. Ft. CBD Belapur, Navi Mumbai.
 Given under my hand and the seal of the Tribunal on 29.01.2024.

Sd/-
 (Ratnesh Kumar)
 Recovery Officer - II
 (Debts Recovery Tribunal - 3)

Sawantwadi Branch
 Newagi Complex, Near Moti Talav,
 Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg - 416510
 Tel. 02363-272018, Fax. 02363-275290
 E-mail : sbi.00476@sbi.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1)]

(For immovable property)

Whereas,
 The undersigned being the Authorised Officer of State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 27/10/2023 calling upon the Borrowers: 1) M/s. Ashapuri Traders (CC A/c 30234021125) Prop./Mortgagor Mr. Amrat Khimji Patel & Guarantor/ Mortgagor Mr. Jitendra Khimji Patel and 2) Mr. Amrat Khimji Patel, Borrower/Mortgagor and Mr. Jitendra Khimji Patel, Co-Borrower/Mortgagor (Home Loan Account Number 31104478037) to repay the amount mentioned in the notice being Total Dues in both the Loan accounts Rs.1,59,64,811.61 (Rupees One Crore Fifty Nine Laks Sixty Four Thousand Eight Hundred Eleven and Ps. Sixty One only) plus further interest and other charges from 26.10.2023 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/ Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 30th day of January 2024.

The borrowers/ Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India, Sawantwadi Branch for an amount Rs.1,59,64,811.61 (Rupees One Crore Fifty Nine Laks Sixty Four Thousand Eight Hundred Eleven and Ps. Sixty One Only) plus further interest and other charges from 26.10.2023.

The borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that Peace and parcel of landed property at Survey No. 90, Hissa No. 13, area admeasuring 2280 Sq. Mtrs and Grampanchayat Majgaon House No. 1537 constructed on said land together with other structures thereon situated at village Majgaon, Taluka- Sawantwadi, District- Sindhudurg. Boundaries by Landed Property;
 East: Boundary of land belonging to Khimji Patel & Talavanekar
 West: Nallah
 North: Boundary of Land S. No. 90, H. No. 11,12
 South: Boundary of land belonging to Talavanekar

Date: 30/01/2024
 Place: Sawantwadi.
 Sd/-
 Authorised Officer State Bank of India

GOVERNMENT OF JHARKHAND
OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER
NATIONAL HIGHWAYS DIVISION, DEOGHAR.
Request for Proposal for Performance based Maintenance Contracts.
E-mail: cenhdeoghar@gmail.com

Corrigendum
 Tender Ref. No. NH/DEOGHAR/PBMC/02/2023-24 Dated. 13.12.2023, which was published in daily newspaper [PR No. 313838Deoghar(23-24).D] the following corrigendum has been made.
 1. Period of Sale of Bid Document From 27.12.2023 03:00 PM to 09.02.2024 upto 03:00 PM Through official portal of : [https:// eprocure.gov.in]
 2. BID Due Date Date 09.02.2024 Up to 03:00 PM Through official portal of : [https:// eprocure.gov.in]
 3. Last date of physical submission of bid security, POA and other documents in original 09.02.2024, up to 03.00 PM
 4. Time and Date of Opening Technical Bid (RFP) Date 12.02.2024 04:00 PM Through official portal of : [https:// eprocure.gov.in]

Executive Engineer
 NH Division Deoghar
 PR 317513 Deoghar(23-23)#D

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given my clients (1) MR. DEVNARAYAN RAMBRIKSH VISHWAKARMA & (2) MRS PUSHPADEVI DEVNARAYAN VISHWAKARMA who are negotiating with MR. SHAHSIBHUSHAN SHARDAPRASAD CHATURVEDI for Room having address as Room B-8, ad measuring -25 sq meters, built up area, Charkop Sai Sandesh Chs Ltd, Plot No 843, RSC-12, Sector no - 08, Charkop, Kandivali West, Mumbai-400067. My client states that original Allottee is MR. SHAHSIBHUSHAN SHARDAPRASAD CHATURVEDI by M.H. & A.D. authority under World Bank Project and the Original Allotment Letter which was received in the name of original Allottee is been misplaced/lost and for the same the said Seller/ Present owner MR. SHAHSIBHUSHAN SHARDAPRASAD CHATURVEDI had lodged online police complaint before Charkop Police Station vide Lost Report no- 13802-2024, dated -30/01/2024. The said owner/Seller is the bonafide members of the society for the above said Room and are holding Share Certificate No. 8, 5 fully paid up shares from 36 to 40.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to below mentioned Advocate address, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably
 Sd/-
 Date : 01.02.2024 SHARMILA PAWAR
 Place : Mumbai Advocate High Court
 Mahi Bungalov, Plot No.22/212,
 Sector - V, Charkop,
 Kandivali (W), Mumbai - 400 067.
 Mobile : 9930923876

Auxilo Finserve Private Limited

(CIN: U65990MH2016PTC286516)
 Registered Office: Office No. 63, 6th Floor, Kalpataru Square,
 Kondivita Road, Andheri East, Mumbai 400059
 Tel. No.: +91 22 6246 3333 Email: ir@auxilo.com Website: www.auxilo.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

S. No.	Particulars	(Currency : Indian Rupees in Lakhs)		
		For Quarter Ended		For Year Ended
		December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	9,382.84	5,457.91	19,083.36
	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,130.72	693.49	3,469.95
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,130.72	693.49	3,469.95
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,584.04	512.86	2,574.74
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,584.04	512.86	2,561.94
6.	Paid up Equity Share Capital	37,699.11	37,310.05	37,626.61
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	47,492.54	7,055.58	8,207.24
8.	Securities Premium Account	38,480.66	3,826.92	3,826.92
9.	Net worth*	96,313.52	43,866.09	45,525.37
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,06,553.04	1,15,083.03	1,45,992.70
11.	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12.	Debt Equity Ratio	2.14	2.59	3.19
13.	Earnings Per Share (of INR 10/- each) for continuing & discontinued operations - (not annualised)			
	1. Basic:	0.42	0.14	0.71
	2. Diluted:	0.35	0.14	0.71
14.	Capital Redemption Reserve	-	-	-
15.	Debentures Redemption Reserve **	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio ¹	-	-	-
17.	Interest Service Coverage Ratio ²	-	-	-

¹ Computed as per Regulation 2(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
² Not Applicable
³ Not required to be disclosed as per Regulation 52(4) SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
 Notes:
 1. The above is an extract of financial results of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Stock Exchange(s) website viz. www.bseindia.com and the Company website viz. www.auxilo.com
 2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on the exchange website viz. www.bseindia.com and the Company website viz. www.auxilo.com
 3. The above financial results have been reviewed by the Audit Committee. The results have been approved by the Board of Directors of the Company at their meeting held on January 30, 2024.
 4. Previous period/year figures have been regrouped / rearranged wherever necessary to confirm to the current period/year figures.
 For and on behalf of the Board of Directors
 Auxilo Finserve Private Limited
 Sd/-
 Neeraj Saxena
 Managing Director & Chief Executive Officer
 DIN - 07951705
 Place: Mumbai
 Date: January 30, 2024

OMAX AUTOS LIMITED

Regd. & Corporate Office: Plot no. B-26, Institutional Area, Sector-32, Gurugram, Haryana-122001
 CIN: L30103HR1983PLC026142, Website: www.omaxauto.com,
 Email: investors@omaxauto.com, Phone: +91-124-4343000, Fax: +91-124-2580016

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2023

Particulars	For the quarter ended			Nine months ended		
	December 31, 2023	September 30, 2023	December 30, 2022	December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
INCOME:						
I. Revenue from Operations	10,533.82	7,490.35	7,795.90	25,173.52	20,794.98	30,077.78
II. Other Income	392.73	453.94	471.69	1,233.28	1,039.49	1,483.42
III. Total Income (I + II)	10,926.55	7,944.29	8,267.59	26,406.80	21,834.47	31,561.20
EXPENSES:						
Cost of Material Consumed	8,296.56	5,616.20	6,426.38	19,159.80	15,862.03	22,178.50
Change in inventories of finished good and work-in-progress	(120.06)	32.27	(294.10)	(101.32)	(78.40)	414.87
Employee benefits expense	627.65	520.20	513.49	1,669.04	1,717.19	2,197.03
Finance Cost	535.05	497.52	585.90	1,564.44	1,901.49	2,387.03
Depreciation & amortisation expense	549.61	550.30	668.94	1,651.69	1,757.71	2,320.28
Other expenses	1091.27	886.32	828.93	2,796.09	2,722.52	3,904.55
Total Expenses	10,980.08	8,102.81	8,729.54	26,739.74	23,882.54	33,402.26
Profit / (Loss) before exceptional items and tax (III-IV)	(53.53)	(158.52)	(461.95)	(332.94)	(2,048.07)	(1,841.06)
Profit / (Loss) before tax from ordinary activities (IV + V)	(53.53)	(158.52)	(461.95)	(332.94)	(2,048.07)	(1,841.06)
VII. (1) Current tax	-	-	-	-	-	-
(2) Deferred tax Charge / (Credit)	(26.85)	191.21	(205.06)	159.38	1,079.31	543.35
(3) Earlier year tax	-	0.60	-	0.60	-	49.42
Total Tax Expense	(26.85)	191.81	(205.06)	159.98	1,079.31	592.77
Profit / (Loss) for the period / Year (VI-VII)	(26.68)	(350.33)	(256.89)	(492.92)	(3,127.38)	(2,433.83)
Other Comprehensive Income						
(i) Items that will not be reclassified to profit or loss -						
(a) Actuarial gains/losses of defined benefit plans	-	-	-	-	-	(7.15)
(b) Tax impact on above	-	-	-	-	-	1.80
Total Other Comprehensive Income	-	-	-	-	-	(5.35)
X. Total Comprehensive Income for the period / year (VIII + IX)	(26.68)	(350.33)	(256.89)	(492.92)	(3,127.38)	(2,439.18)
XI. Earning per share not annualised for the quarter						
(a) Basic (In ₹)	(0.12)	(1.64)	(1.20)	(2.30)	(14.62)	(11.38)
(b) Diluted (In ₹)	(0.12)	(1.64)	(1.20)	(2.30)	(14.62)	(11.38)
XII. Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82
XIII. Other Equity						26,451.53

Notes :-
 1. The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held on January 30, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on January 30, 2024.
 2. The Company is primarily engaged in manufacturing of Sheet Metal Components for various customers and within geographical area of India and accordingly there are no reportable operating or geographical segments.
 3. Accounting for Deferred Tax has been done in accordance with Ind AS 12. The Deferred Tax Assets has been recognised in accordance with the principle laid down in Ind AS 12, by recognising tax consequences of differences between the carrying amounts of assets and liabilities and their tax base. The Company during the year has ascertained virtual certainty on future profitability and accordingly has recognised deferred Tax Asset on unabsorbed depreciation and carry forward of losses under Income Tax act 1961.
 4. The financial results for the quarter and nine month ended December 31, 2023 are being published in the newspapers as per the format prescribed under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The financial results are available on the Company's website www.omaxauto.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
 5. The Statement includes the results for the quarter and Nine month ended December 31, 2023, which were subjected to limited review by the auditors.
 6. Corresponding previous period figures have been reclassified /regrouped and rearranged wherever necessary.
 For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 DEVAISHI MEHTA
 (Managing Director)
 (DIN:07175812)
 Sd/-
 TAVINDER SINGH
 (Whole-Time Director)
 (DIN:01175243)
 Place : Gurugram
 Dated : January 30, 2024

KISAN MOULDINGS LIMITED

CIN NO. L17120MH1989PLC054305
 Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank,
 Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
 Website :- www.kisangroup.com , Mail id :- cs.kisan@kisangroup.com , Telephone No. 022-42009100/9200

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Third Quarter and Nine months ended 31st December, 2023


Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated							
		Quarter Ended		Nine Months Ended		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended			
		31-Dec-23 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-23 Audited	31-Dec-23 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-23 Audited		
1	Total Income	6,849.67	6,232.45	6,747.97	21,242.96	19,217.83	27,547.28	6,849.68	6,232.75	6,747.67	21,242.97	19,216.93	27,546.08
2	Profit / (Loss) (before tax)	(1,659.89)	(799.12)	(1,555.06)	(3,165.88)	(4,473.96)	(5,443.68)	(1,661.50)	(800.71)	(1,556.71)	(3,170.62)	(4,478.89)	(5,450.63)
3	Profit / (Loss) after tax	(1,659.89)	(799.12)	(1,555.06)	(3,165.88)	(4,473.96)	(5,443.68)	(1,661.50)	(800.71)	(1,556.71)	(3,170.62)	(4,478.89)	(5,450.63)
4	Total Comprehensive Income/(Loss)	(1,657.01)	(787.85)	(1,585.60)	(3,144								

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my clients **Mr. Dhirajal Premanand Vora & Mrs. Nirmala Dhirajal Vora** are owners of Flat No. 003, Ground Floor in the Building No. C-9 known as Pooja Shantinagar Co-operative Housing Society Ltd., Sector-4, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107. My clients have lost, misplaced the original Agreement for Sale between M/s Star Builders and Mr. Gopal Shrivastav, Deed of Confirmation between M/s Shanti Star Builders and Mr. Gopal Shrivastav; Agreement for Sale dated 11/04/1988 between Mr. Gopal Shrivastav and Mrs. Madhuben G. Samani & Mr. Giridharlal G. Samani; Agreement for Sale dated 16/03/1991 between Mrs. Madhuben G. Samani & Mr. Giridharlal G. Samani and Mr. Nayab Ansari; Agreement for Sale dated 17/12/1992 between Mr. Nayab Ansari and Mr. Ropchand S. Jain & Mr. Prakash P. Thakur, Deed of Release dated 2/08/1999 between Mr. Prakash P. Thakur and Mr. Ropchand S. Jain along with Registration Receipts of all the above mentioned documents, in respect of their said flat and the same are not traceable after making proper search and efforts. My clients have decided to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the objectors, claimants having objection, claim on the basis of the said lost documents. The objectors, claimants may contact to the undersigned within 15 days from the publication of this notice, along with documentary support in his/her claim failing which the sale transaction of the said flat will be completed and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-
K. R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane-401107

NOTICE
NOTICE is hereby given that the Certificate(s) for the 80754, 239906, 359322, 454107, 1342796 Equity Shares Nos. 225 of Larsen & Tubro Limited standing in the name(s) of **RAKESH KIRITLAL SHETH and KIRITLAL MOTILAL SHAH**. Has/have been lost of mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s)
Name(s) of Shareholder(s)
1) **RAKESH KIRITLAL SHETH**
2) **KIRITLAL MOTILAL SHAH**
SD/-

हरवलें व सापडले
कॅरलाॅक्स टिचर्स युनिव्हर्सिटी, अहमदाबाद यांच्याद्वारे सन जून, २०१३ करिता दिनांक २४.०१.२०२४ रोजी वितरीत नोंदणी क्र. ६६१०३७७११७१० असलेले माझे मुळ पदवी प्रमाणपत्र हरवले आहे. जर कोणास सापडल्यास संपर्क **विरल चौधरी ९८२१४३२३४२**

जाहीर सूचना
मी, श्री. आशिष सीताराम गुप्ता वय ३४ राहणार झोपडपट्टी, उदरदाई रोड, रायगडा, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०० ०६४ असे जाहीर करतो की, माझे आई श्रीमती उर्मिलादेवी सीताराम गुप्ता यांचे दि. २७.०९.२०२३ रोजी निधन झाले असून त्यांच्या नावे असलेले शिवावाटप दुकान क्र. ४२ ग ३०४ उर्मिलादेवी सीताराम गुप्ता, पत्ता: शांति नं. ४, टिपक केणी चालू, मोटामाडा, मित्रल कॉलेज जवळ, मालाड (प), मुंबई - ४०० ०६४ असे आहे. ह्या दुकानाचे प्राधिकार पत्र माझ्या नावे करावयाचे आहे. मी सदर शिवावाटप दुकानाकरीता एकमेव कायदेशीर वारस आहे. ह्याबाबत मी उपनियंत्रक शिवावाटप 'ना' परिमंडळ काढिलेले यांच्याकडे अर्ज केला असून सदर वारस नोंदणीबाबत कोणाचीही हरकत असल्यास सदरचे घोषणापत्र प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील दुकानाच्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा त्यानंतर कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.
सही/-
श्री आशिष सीताराम गुप्ता
स्थळ: मुंबई
दि. ०१-०२-२०२४



PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that **Late Mr. Pravin Trivedi** s/o Late Shri. Gangasahai Trivedi, joint member of the Chaitali Shantinagar Co-operative Housing Society Ltd., co-owner of Flat No. 004, Building No. B-49, Sector-2, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and joint holder of Share Certificate No. 34 along with Mr. Vinod Trivedi, died intestate on 16/04/2022 without nomination. Mrs. Vimala Devi Trivedi, Mr. Rajesh Trivedi & Mr. Sheetal Trivedi are claiming transfer of undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in their name being wife, sons and the legal heirs and successors of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in respect of the said Flat, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Vimala Devi Trivedi, Mr. Rajesh Trivedi & Mr. Sheetal Trivedi and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-
K. R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane-401107

We at Eskay Silk Industries Pvt Ltd like to offer 56 scrap machines for sale as is where is basis. Visit would be held at our Bhiwandi premises having address as mentioned below on 02nd Feb 2024 from 1pm to 2pm along with a deposit cheque of Rs.50,000/- drawn in favour of **M/s Eskay Silk Industries Pvt Ltd**. Kindly confirm your visit by mail on **eskaysilk@gmail.com** or contact at 98210-33921. Warehouse Address: House No 931, New Taware Compound, Ground Floor, Narpoli, Bhiwandi - 421302, Thane.

PUBLIC NOTICE
This is to inform the public at large that my Client **MR. ANIL GANPAT MHASKAR** is the absolute and lawful owner of **Shop No. 12, on Ground Floor, adm. about 145 Sq. Ft. Built up area, in the building known as "Zaitoon Apartments-II", situated at 128, Station Road, Near Nalanda Shopping Centre, Goregaon (West), Mumbai - 400 104., ("the Said Shop").** It is informed by my Client **MR. ANIL GANPAT MHASKAR** that below chain of Agreement related to the said Shop is lost/misplaced and not traceable after due and diligent search i.e. Original registered Agreement for Sale dated 22nd April, 2002 bearing Registration No. BDR-2282/2002 dated 29/04/2002 executed between MESSERS. ESSEN CONSTRUCTION (Promoter/Developer) and **MR. ANIL GANPAT MHASKAR** (Purchaser). Any person(s) rightfully claiming to be in possession of or having charge or any beneficial right, title or interest in respect of the said original Agreement for Sale dated 22nd April, 2002, is requested to return the same to the undersigned on the address given hereinbelow within 14 days from the date of publication hereof and inform any beneficial right, title or interest in respect thereof alongwith supporting documents, failing which such claim / objection, if any, shall be deemed waived/abandoned and not exist. Sd/-
Vitesh R. Bhoir (Advocate)
Shop No. 10, Suraj Bai Niwas, Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai - 400104.
Place : Mumbai. Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai - 400104.
Date : 01st February, 2024.

PUBLIC NOTICE
Public notice is issued on behalf of my client **Mr. Jitendra Pandharnath Pakhare**, who has purchased the property bearing Industrial Unit no.25A, Ground Floor, building known as Chandivali Narayan Plaza Premises CHS Ltd, Narayan Plaza Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400072, hereinafter referred to as the "said property", measuring 152.89 sqmtrs., bearing CTS No. 6.7.8/1, 8/2, 8/68, from **Mrs. Lata Parekh** Family Trust having trustees namely **Mr. Kantilal Balchand Parekh (deceased), Mrs. Lata Kantilal Parekh (deceased) and Mr. Deepak Kantilal Parekh**, bearing registration no. KR/L-51753/2024 registered with the Registrar of Assurances at Kurla SRO-5. Any person or legal heirs or any trustees having any claim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned. Sd/-
GHANSHYAM YADAV
Date: 01/02/2024 **ADVOCATE HIGH COURT**
3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

PUBLIC NOTICE
Public notice is issued on behalf of my client **Mr. Jitendra Pandharnath Pakhare**, who has purchased the property bearing Industrial Unit no.25B, Ground Floor, building known as Chandivali Narayan Plaza Premises CHS Ltd, Narayan Plaza Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400072, hereinafter referred to as the "said property", measuring 152.89 sqmtrs., bearing CTS No. 6.7.8/1, 8/2, 8/68, from **Mrs. Lata Kantilal Parekh** Family Trust having trustees namely **Mr. Kantilal Balchand Parekh (deceased), Mrs. Lata Kantilal Parekh (deceased) and Mr. Deepak Kantilal Parekh**, bearing registration no. KR/L-51754/2024 registered with the Registrar of Assurances at Kurla SRO-5. Any person or legal heirs or any trustees having any claim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned. Sd/-
GHANSHYAM YADAV
Date: 01/02/2024 **ADVOCATE HIGH COURT**
3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

हरयाणा कॅपफिन लिमिटेड
सीआयएन.एल२७२०९एमएच१९९पीएलसी३६५३९
नोंदणीकृत कार्यालय: पिये नगर, गाय सुकेठी, राष्ट्रीय महामार्ग ५७, बेंगलूर-रोड, विल्हा-रायगड-४०२५२६, महाराष्ट्र.
वेबसाईट: www.haryanaacpfm.com ई-मेल: investors@haryanaacpfm.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल
(रु. लाखत, वीएसएफ)

वर्षातील	संपलेली तिमाही		संपलेली ९ महिने		संपलेले वर्ष
	३१.१२.२३ अलेखापरिहित	३०.०९.२३ अलेखापरिहित	३१.१२.२३ अलेखापरिहित	३१.१२.२३ अलेखापरिहित	
कार्यक्षमता/एकूण उत्पन्न	४२.५२	३२.४०	२१.६५	४०.३५	२२९.२४
कार्यक्षमता/एकूण निव्वळ नफा/(तोटा) (एफ. अयव्यवस्थापन खर्च/विशेष साठवण खर्च)	२९.९२	३५.५६	५६.५६	३६.५७	५६.५५
एकूण निव्वळ नफा/(तोटा)	२९.९२	३५.५६	५६.५६	३६.५७	५६.५५
एकूण निव्वळ नफा/विशेष साठवण खर्च	२९.९२	३५.५६	५६.५६	३६.५७	५६.५५
कार्यक्षमता/एकूण निव्वळ नफा/(तोटा)	२९.९२	३५.५६	५६.५६	३६.५७	५६.५५
कार्यक्षमता/एकूण निव्वळ नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर निव्वळ उत्पन्न (करानंतर)	५०.३५	६५.५७	२७.०५	२९.३७	३५.०३
समजात मंडळ (नॉन ब्रूक रु.१०/- त्रय्ये)	५२.०७	५२.०७	५२.०७	५२.०७	५२.०७
एकूण निव्वळ नफा/(तोटा) (एफ. अयव्यवस्थापन खर्च/विशेष साठवण खर्च)	०.४४	४३.६०	०.३२	५.५९	२.६५

टीप: १. वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम ५३३ अन्वये वित्त भारतीय लेखापत्रक संहिताद्वारे तयार करण्यात आले आहेत. २. सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अंश डिव्हिडेंडर दिशासूचना) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंज सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या वेबसाईटवर www.haryanaacpfm.com व वेबसाईटवर आणि ईमेल investors@haryanaacpfm.com व www.bseindia.com व वेबसाईटवर उपलब्ध आहे. हरयाणा कॅपफिन लिमिटेडचे वित्त

श्री राजेंद्र जट्टाल
पूर्व संचालक
सीआयएन.एल२७२०९

JINDAL
D. B. Jindal Group

दिकान: मुंबई
दिनांक: ३१ जानेवारी, २०२४

रॉयल कुशन विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेड
सीआयएन.एल२७२०९एमएच१९९पीएलसी३६५३९
श्लोक ६०-सीडी, ग्लोबल इन्टरनॅशनल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६५.
दूर. +९१-२२-२६०३५१४, १६, ई-मेल: legalho3@gmail.com; वेबसाईट: www.rcvp.in

सूचना
सिक्झटिथी अंश एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑफिशियल अंश डिव्हिडेंडर दिशासूचना) रेग्युलेशन २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) च्या नियम २९ च ४७ तसेच येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे विचारगते घेणे व मान्यता देणे याकरीता सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी दु. ३.३० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.rcvp.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रॉयल कुशन विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेडकरीता
सही/-
जयेश मोताशा
संचालक
दिनांक: ३१.०१.२०२४
दिकान: मुंबई सीआयएन.एल२७२०९

जाहीर नोटीस
मे. उप निबंधक, सहकारी संस्था, परसेवा
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परसंस्था फेडरेशन लि. मुंबई
यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, रंगू कृष्ण को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, न्याय रोड, पुणे-४११००९.
आनंदप्रेम नागरी सहकारी परसंस्था मर्यादित शाखा : डॉ.बिबेकी (पूर्व)
पत्ता :- कल्पवृक्ष प्रिमायस को-ऑप. सो., प्लॉट नं. एक्स-१०/१, एम.आय.सी.सी., डॉ.बिबेकी (पूर्व).
... अर्जदार
अनुक्रमांक १ ते ४५

अ. क्र.	जाव देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाव देणार क्र.
१	श्री. अश्विन लीला काशीम दिवान	०७/१२/२०२३	६७७८	२७९१०६	१
२	श्री. कमलेशकुमार वेदप्रकाश गुप्ता	०७/१२/२०२३	६७७८	२७९१०६	२
३	श्री. भरत अश्वतथ परगेकर	०७/१२/२०२३	६७७८	२७६८०७	३
४	श्री. रंजना रवींद्र बामणे	०७/१२/२०२३	६७७८	२७६८०७	४
५	श्री. हुमंत विठ्ठलराज जाधव	०७/१२/२०२३	६७७८	२७६८०७	५
६	श्री. जयदीप मेहलाल जोगी	०७/१२/२०२३	६७७८	१९९०१४	६
७	श्री. मोतीलाल रामराव पाटील	०७/१२/२०२३	६७७८	१९९०१४	७
८	श्री. रविचंद्र अली अश्वल क. अंसारी	०७/१२/२०२३	६७७८	१९९०१४	८
९	श्री. राजेशकुमार गुलाबचंद्र वर्मा	०७/१२/२०२३	६७७८	३३२८२३	९
१०	श्री. मुराताज हुसेन साबिर अली	०७/१२/२०२३	६७७८	३३२८२३	१०
११	श्री. सुरेशचंद्र रामचंद्र केसरी	०७/१२/२०२३	६७७८	३३२८२३	११
१२	श्री. रामदास दत्तात्रय पवार	०७/१२/२०२३	६७७८	१९४५७७	१२
१३	श्री. संजय धनुष्यगारी सिंह	०७/१२/२०२३	६७७८	१९४५७७	१३
१४	श्री. तुळशीकुमार द्राकि पांडे	०७/१२/२०२३	६७७८	१९४५७७	१४
१५	श्री. संजय धनुष्यगारी सिंह	०७/१२/२०२३	६७७८	२७९१६२	१५
१६	श्री. तुळशीकुमार द्राकि पांडे	०७/१२/२०२३	६७७८	२७९१६२	१६
१७	श्री. रामदास दत्तात्रय पवार	०७/१२/२०२३	६७७८	२७९१६२	१७
१८	श्री. मुराताज हुसेन साबिर अली	०७/१२/२०२३	६७७८	३०९४००	१८
१९	श्री. सुरेशचंद्र रामचंद्र केसरी	०७/१२/२०२३	६७७८	३०९४००	१९
२०	श्री. राजेशकुमार गुलाबचंद्र वर्मा	०७/१२/२०२३	६७७८	३०९४००	२०
२१	श्री. रामसेव गुलाम भोगल सिंह	०७/१२/२०२३	६७७९	२७९००६	२१
२२	श्री. अजय गामा राव	०७/१२/२०२३	६७७९	२७९००६	२२
२३	श्री. शकील इब्राहिम खान	०७/१२/२०२३	६७७९	२४०८८२	२३
२४	श्री. सुशीलकुमार विजलाल सिंह	०७/१२/२०२३	६७७९	२४०८८२	२४
२५	श्री. महादेव सुर्यकांत राणे	०७/१२/२०२३	६७७९	३३४४७७	२५
२६	श्री. महादेव सुर्यकांत राणे	०७/१२/२०२३	६७७९	३३४४७७	२६
२७	श्री. महादेव सुर्यकांत राणे	०७/१२/२०२३	६७७९	३३४४७७	२७
२८	श्री. संतोष मोशे कटारे	०७/१२/२०२३	६७७९	३३४४७७	२८
२९	श्री. नजीर अहमद अजीमुल्ला शेख	०७/१२/२०२३	६७७९	२९०६५३	२९
३०	श्री. सुजाता रामचंद्र गवळी	०७/१२/२०२३	६७७९	२९०६५३	३०
३१	श्री. बागेश चंद्रकांत सिंह	०७/१२/२०२३	६७७९	२९०६५३	३१
३२	श्री. इफ्फाक इम्यालून कुशेजी	०७/१२/२०२३	६७७९	१५१०५१	३२
३३	श्री. बागेश चंद्रकांत सिंह	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३३
३४	श्री. नजीर अहमद अजीमुल्ला शेख	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३४
३५	श्री. सुजाता रामचंद्र गवळी	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३५
३६	श्री. सुजाता रामचंद्र गवळी	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३६
३७	श्री. बागेश चंद्रकांत सिंह	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३७
३८	श्री. नजीर अहमद अजीमुल्ला शेख	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३८
३९	श्री. चमेलेदी कुसव्याम मोर्वा	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	३९
४०	श्रीमती फरीदा अब्दुल गफ्फर दली	०७/१२/२०२३	६७७९	३५४४६९	४०
४१	श्री. प्रमोदकुमार ओमप्रकाश तिवारी	०७/१२/२०२३	६७७९	२६१५५६	४१
४२	श्री. ब्रह्मचंद्र अश्वतथ	०७/१२/२०२३	६७७९	२६१५५६	४२
४३	श्री. सुरेशचंद्र रामचंद्र केसरी	०७/१२/२०२३	६७८०	२३२८७७	४३
४४	श्री. राजेशकुमार गुलाब चंद्रवर्मा	०७/१२/२०२३	६७८०	२३२८७७	४४
४५	श्री. मुराताज हुसेन साबिर अली	०७/१२/२०२३	६७८०	२३२८७७	४५

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिसादींना खिस्तर पोस्टाने समस्त पाठविल्यात आलेले आहे. परंतु प्रतिसादी यांना समस्त सन न झाल्याचे व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समस्त देत आहोत. उर्निहित अर्जांबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीय दिनांक ०९/०२/२०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता दाव्यांबंधी कायदासह आपण या कार्यालयात हजर राहणे.
या नोटीसद्वारे उपरोक्त प्रतिसादी यांना असेही कळविल्यात आहे की, वरील तारखेस आणखी वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गृहकार्येतील अर्जांना सुमवणी देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविल्यात व्हावे अन्यथा आपला बचाव बंद समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १९/०२/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रासह दिली आहे.

सही/-
उप निबंधक,
सहकारी संस्था, (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परसंस्था फेडरेशन लि. मुंबई

रॉयल कुशन विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेडकरीता
सही/-
जयेश मोताशा
संचालक
दिनांक: ०१/०२/२०२४

जाहीर नोटीस
सदर जाहीर नोटीसद्वारे तमाप जनतेस कळविण्यात येते की, श्रीमती. **महाशुद्ध सारंगी बाटलीवाला आर्मा** श्री. सारंगी जलबाटलीवालागनी गदरदिकत क्र. १२-ए, तिसरा मजला, सुप्रसिद्ध बहराम को. जी. जी. सो. लि., (खेड ७५० जी. फुड कार्पोरेशन) सारंगी, स. नं. ३०४/१४, गौरी मठ प्रमाण, तालुका इंदूर आणि जि. पालघाट ही सदनिका श्री. केशवजी बहराम इराणी यांच्याकडून दिनांक ०७/०६/१९८७ रोजी १०/०६/१९८७ रोजीच्या करारनाम्याने विकत घेतली होती. तरी श्री. सारंगी जलबाटलीवाला यांचे दिनांक २०/१०/२०२० रोजी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूबाबत १) श्रीमती. महाशुद्ध सारंगी बाटलीवाला (पत्नी), २) कु. नाहनेन सारंगी बाटलीवाला (मुलगा) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यांच्या वारसाबाबत १) श्रीमती. महाशुद्ध सारंगी बाटलीवाला आणि २) कु. नाहनेन सारंगी बाटलीवाला यांनी सदर सदनिका क्र. १२-ए ही दिनांक ०७/०६/२०२४ रोजीच्या करारनाम्या नोंदणी क्र. इ. १२-२०२४ असा आहे ह्याबाबत श्री. राहुल सुविम मिश्रा आणि श्री. राणी सुविम मिश्रा यांना विकत दिली आहे. तरी या नोटीसद्वारे संस्थेच्या बाटलीवाला मालमतेत असलेले मूल्य सारंगी यांचे पाच व हितवाचक हस्तांतरित करणाऱ्यांबंधी मूल्य भाषावटचे अंश वारसाद्वारे किंवा मागीलद्वारे हस्तगतदार यांच्याकडून हक्क मागण्यात येऊ नये असे त्यांच्या करारनाम्याने सदर सदनिका मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणाचाही विक्री, कुळार, कळ्या, गाहणा, दान, बंधीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दखल वा अन्य कोणाचाही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हित्या, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी प्रमाणे ह्या नोटीसद्वारे सारंगी बाटलीवाला या